

मीन् 17,1. स्वलनं ब्राह्मणेन R. 2,25,25.  
 — desid. बुद्धेषति Vop. 19, 5. *opfern wollen*: युद्धे प्राणाञ्जुद्धेषताम् MBh. 8,354. मां बुद्धेषतं वदर्थे जीवितं युधि R. 6,31,19.  
 — intens. शोक्वीति P. 7,4,87, Schol. häufig *opfern*, *opfern überh.* AV. 19, 4, 1. शोक्वीत् Bṛāg. P. 1, 15, 41. शञ्जुक्वीत् des Metrum wegen 42.  
 — अधि *opfern auf, über* (loc.): स्वधाभिर्धि अधि श्रुतावसुक्त्त Rv. 1,31,5.  
 — अय, °कृत bei Muir, ST. 1,44 fehlerhaft für °कृत, wie die gedr. Ausg. liest.  
 — अमि *das Opfer giessen auf, an, opfern an oder für* (einen Gott), *beopfern*; *begiessen*, *beschütten* überh.: पूर्वाङ्कितमुत्तरया TBa. 2,1,4,3. सूर्ये गर्भं सत्तम् Çat. Br. 2,3,1,4. विष्टपम् 3,6,1,21. 8, 2, 21. 12,4,1,1. इधमम् Kāṭṣ. Ça. 8,7,1. 10,8,22. मृदम् 16,2,21. Lāṭṣ. 3,5,11. अतान् 4,10,22. श्राड्याङ्कती: Gobh. 3,8,10. Kauç. 18. 23. 82. पुरोऽशमाशयेन Āçv. Gṛh. 2,1,6. Maitrjup. 6,9. चवारिंशद्दुताङ्कती: Jāgñ. 3,303. मासैर्भिञ्जुक्तीति तव राष्ट्रम् MBh. 9,2337. मासैर्भिञ्जुक्त्वेषिम् 2347. अमौ वधाभिद्धपमाने 13,372. श्राड्यं च रुधिरं रौद्रं तस्मिन् युद्धे ऽभिद्धपते (भूपते die neuere Ausg.) Hariv. 13225. — partic. °कृत *begossen* (mit Opfer), *beopfert*, *geopfert*; überh. *begossen*, *beschütet* AV. 6,133,2. Ait. Br. 8,24. Çat. Br. 3,3,1,4. Lāṭṣ. 1,7,7. 5,5,8. Kauç. 48. मन्त्रैर्भिद्धतं पूर्वमधरेषु द्विजातिभिः । क्विर्दानेषु यः सोमः धर्षयामास R. 3,36,21. सक्त्तसंपाताभिद्धत Suçr. 2,158,4. 159,15. 160,17. पिण्डमभिद्धतं पयसालोऽय पिबेत् 162,1. 170,5.  
 — अव *vergiessen*: अव स्म यस्य वेषणे स्वेदं पथिषु बुद्धति Rv. 5,7,5.  
 — आ *opfern in* (loc.), *Jmd* (dat.), *Jmd* (acc.) *mit Opfer begiessen*: वे अयं श्राक्त्वनान्या बुद्धयाम Rv. 7,1,17. क्व्यम् 23. 10,88,7. अयिम् 5,28,6. 3,9,8. इन्द्राय सुतम् VS. 7,15. ब्रह्मण ऋषभम् AV. 9,4,9. मित्रावरुणयोर्शे मनुराङ्कतिमाङ्कत् Hariv. 617. श्राङ्कित्वा *geopfert*: सर्पिस् Rv. 1,127,1. *beopfert* 5,37,1. 7,16,3. pass. 1,36,6. partic. श्राङ्कित *geopfert*, *beopfert* 8. क्विस् 94,3. 3,52,6. घृतेभिः 2,7,4. 5,8,7. दीदाय शोचिराङ्कितस्य 7,3,5. अचिस् 8,43,10. AV. 6,5,1. 133,2. बलि 11,10,5. Çāñkh. Ça. 1,17,18. 5,10,21. 10,10,19. so v. a. *in's Feuer gelegt*: Leichnam Rv. 10,16,5. — Vgl. श्राक्त्वन 2), श्राक्त्वन, श्राक्त्वा 1), श्राङ्कत fgg., घृताक्त्वन fgg., सोमाङ्कत fgg. und स्वाङ्कत.  
 — उद् s. उद्धव.  
 — अयुद्, partic. उयुद्धुत Ragh. ed. Calc. 1,54 vom Comm. durch सम्पङ्कत erklärt, gehört zu धु; die Ausg. von Stenzler hat dafür अयुत्थित.  
 — उप *hinzuopfern* Kāṭṣ. Ça. 5,13,1. Çāñkh. Ça. 13,2,8. ब्रह्माग्रावपरे यज्ञं यज्ञेनैवोपबुद्धति Bhāg. 4,25.  
 — निस् *zu Ende opfern*: अग्निहोत्रमनिर्द्धतम् MBh. 13,4461.  
 — प्र *(fortwährend, in einer Folge) opfern, als Opfer hingeben*: ता ता पिण्डानां प्र बुद्धाम्यग्री Rv. 1,162,19. प्र वे क्वीर्षि बुद्धरे सर्पिद्धे 2,9,3. सोमम् 6,44,14. 8,71,5. partic. प्रङ्कत, सोम 2,36,1. 10,92,3. Çat. Br. 14,4,1,3. कृता अग्री ह्ययमाना अग्री प्रङ्कता: Āçv. Gṛh. 1,1,2. चवारः पाकयज्ञा कृतो ऽङ्कतः प्रङ्कतः प्राशित इति Pār. Gṛh. 1,4. M. 3,73. = भौतिको बलिः 74. Çāñkh. Gṛh. 1,5. प्रङ्कतः पितृकर्मणा 10. कृतं प्रङ्कतमेव च Bṛāg. P. 7,13,49. नृभिः प्रङ्कतं श्रद्धयाक्त्तमामि *das Geopferte* 5,

3,23. अग्रताप्रङ्कताद् 26,18. — Vgl. प्रङ्कति und प्रक्षेप.  
 — प्रति *zum Ersatz opfern, das Opfer ergänzen*: यदाधिगच्छेत्प्रतिञ्जु-  
 क्क्यात् Gobh. 1,9,22.  
 — सम् *zusammen opfern*: उत्प्रुषो विप्रुषः सं बुद्धामि VS. S. 58. सं यज्ञामि st. dessen TBa. 3,7,6,21. *opfern*: संसुक्त्वात्मनात्मानम् MBh. 13,4110.  
 2. ऊ = 1. ह्र, क्हा in den partic. अमिद्धत *angerufen* Kāṭṣ. Ça. 9, 13, 29. श्राङ्कत *angerufen*: पृथङ्मभिः Bṛāg. P. 5,19,26. *aufgefordert*, *eingeladen* 4,13,30. 10,63,24. अनाङ्कत 4,3,13. 16. R. Gorr. 2,67,18. समाङ्कत *zusammengerufen* Bṛāg. P. ed. Bomb. 3,3,3. 10,42,38.  
 3. ऊ interj. ऊं ऊं मुञ्च Spr. (II) 7480.  
 ऊंऊंकार m. *der Ausruf* ऊं ऊम् Lalit. ed. Calc. 383,3.  
 ऊंकार m. *der* (von einer Trommel herrührende) *Laut* ऊंक् Inscr. in Journ. of the Am. Or. S. 7,9, Çl. 30.  
 ऊगलि, °ली, ऊगुलि und ली f. N. pr. einer Stadt in Bengalen Kshritç. 11,2. 10. 12,16. 27,20. fg. 28,3. 40,1. 43,14. 17. fg.  
 ऊंकार *brummen*: (शङ्कः) ऊंकारोति यदा ध्मातः Spr. (II) 335. *Jmd* (acc.) *barsch anfahren*: गुहं वंक्त्य ऊंक्त्य Jāgñ. 3,292. *einen Laut des Ekels ausstossen über* (acc.): न ऊंक्त्वाच्छ्वम् Kāraka 1, 8. partic. ऊंक्त 1) adj. a) *blökend*: अचिरप्रसूतऊंक्तवल्गितवत्सोत्सवे गोष्ठे Varāh. Brh. S. 48,11. — b) *barsch angefahren* MBh. 12,4303 (ऊंक्त ed. Calc.). R. 1, 25,11. — 2) n. *Ausruf des Zornes* R. 7,6,27. Bṛāg. P. 4,14,34. *Gebrüll*: einer Kuh 10,13,30. des Donners Mātāt. 151,2.  
 — caus. ऊंकारयति (ह्रं ed. Calc.) *seinen Zorn auslassen* MBh. 13,745.  
 — अनु *ein Gebrüll beantworten*: अनुऊंक्कृतं घनघनिं नक्त्ति गोमामुक्त्तानि केसरी Spr. (II) 4231.  
 ऊंकार m. *der Laut* ऊम् (drohend und Abscheu verrathend) MBh. 1, 6769. 12,1427. Hariv. 12763. R. 1,28,13. 53,6 (56,6 Gorr.). Ragh. 7, 55. Kumāras. 2,26. 5,54. Nāgān. 36. Rāgā-Tar. 5,345. Verz. d. Oxf. H. 138, a, No. 271. WEBER, RĀMAT. UP. 308. 311. 314. vom Gebrüll der Elefanten Pañkat. 162,25. der Kühe Bṛāg. P. 10,13,24. vom *Gesumm* des Bogens Çāk. 52. ऊंकारो नासिक्त्तः Comm. zu VS. Prāt. 1,80; vgl. 8,28. — Vgl. ह्रंकार.  
 ऊंकारतीर्थ n. N. pr. eines Tirtha Verz. d. Oxf. H. 67, a, 8.  
 ऊड्, ऊडति (संघाते, ममे) Dhātup. 28,102. ऊडति (गौ) 9,70. — Vgl. ऊपड्.  
 ऊड 1) m. *Widder* H. 1276. Varāh. Brh. S. 50,25, v. l. — 2) *ein best. Kriegesgeräth*: पुरी सचक्रा सङ्कडा MBh. 3,640. सङ्कडोपला योधाः 16326; vgl. चक्रपुक्ता ऊला गुडाः (चक्रपुक्तास्तुलागुडाः) MBh. 3,1718) Indra. 1,5 und ऊलायका als Bez. *einer best. Waffe* H. ç. 150. — Vgl. वातङ्कडा.  
 ऊडु m. *Widder* Trik. 2,9,24 (vgl. Corrigg.). H. 1276. Halā. 2,124. Varāh. Brh. S. 50,25. Spr. (II) 2339. Pañkat. 35,1.  
 ऊडुक् onomatop. Sarvadarçanas. 78,6. ऊडुक्कार m. bei den ekstatischen Paçupata Bez. *einer Art von Schnalzen* 77,22. ऊडुक्कारो नाम जिह्वातालुसंयोगान्निष्पद्यमानः पुण्यो वृषणादसृशो नादः 78,5. 6.  
 ऊडुक् m. 1) *ein best. Blaseinstrument* Trik. 3,3,48. H. ç. 83. an. 3, 111. Med. k. 172. — 2) *der Vogel Dātjūha in der Brunstzeit* Trik. H. an. Med. — ÇKDr. und Wilson st. dessen zwei Bedeutungen: Dātjūha